

र्षिं तस्या उत् द्विषः 2, 7, 2. 5, 23, 1. 8, 56, 11. ये ब्राह्मतेव पिप्रति 1, 41, 2. पारचरं पीपृष्ठं मूलमयं BHAG. P. 7, 9, 41. अपारं त्वं गृहीतोल्क्वा कृत-शेषान्लवंगमान् BHATT. 15, 100. erhalten: मनस्तन्मूषु पिप्रतः (VS. und KAUC. विभवतः) LÄT. 3, 2, 10. तं पिपृष्ठं दशमास्योऽत्तरुदे स ब्राह्मताम् CĀMKH. GRH. 1, 19. — 3) vorwärts bringen, fördern, unterstützen: शुद्धं राष्ट्रं पिपृष्ठं सौभग्याय AV. 7, 35, 1. तेना नो यज्ञं पिपृष्ठं AV. 7, 20, 4. सूतं पिपृष्ठं नैनं नि तारीत् RV. 4, 152, 3. 4, 56, 7. — 4) Jmd (acc.) übertreffen, überbieten: दृष्टे ये ते श्रित्य श्रेष्ठो वातस्य पिप्रति VALAKH. 2, 8. स श्रो-वार्ष्यै तपसा पिपर्ते AV. 11, 3, 1, 2.

— caus. पारेयति (ep. auch med.), अपीपत्, °रन्, पीपत् und पीरे-रत् RV. 3, 32, 14. 1) übersetzen, hinübersetzen, hindurchgeleiten: नावेवं नः पारेयत् RV. 2, 39, 4. 15, 5. 1, 140, 12. 4, 30, 17. 9, 73, 1. या नः पी-परेत्तमित्तरः 1, 46, 6. KĀTB. 33, 6. — 2) hinausführen, retten; beschützen; bes. am Leben erhalten NIA. 9, 18. द्या शू रामने पारेयती RV. 6, 75, 3. यस्मै कृष्णाति ब्राह्मणास्तं राजन्यारायमसि 10, 97, 22. तम्हेषः पी-परः 4, 2, 8. 3, 32, 14. स तोकरंस्य पीपरच्छमीषि 5, 77, 4. पारेयामि ला रब्म उत ला मृत्योरपीपरम् AV. 8, 2, 9. येमं पारेयामसि पुरुषं डरित-दधि 7, 7. 4, 17, 2. 5, 28, 2. CĀT. BR. 1, 8, 4, 2. fgg. 7, 2, 1, 28. 11, 8, 3, 3. न वै प्राणं क्षते ऽन्नात्पारायति नान्मते प्राणात् PANĀK. BR. 16, 8, 9. — 3) überEt-was hinwegkommen, Etwas zu Ende bringen, überwinden DHĀTUP. 33, 57 (कर्मसमाप्ति). उष्ट्रो न पीपते मृदः RV. 4, 138, 2. पारपिष्याम्यकृं ब्रतम् तपः SIV. 4, 6 MBH. 3, 16719, 2, 2474, 7, 2790. R. 2, 53, 19, 23. पारेयते MBH. 3, 10279.

16720. ब्रतं पारितम् 16729. अपारेयत्या दुःखानि 4, 659. कृच्छ्रमिदम् — पारितम् 5, 208. पारेयतु प्रतिक्षाम् 7, 2787. शीर्षपञ्चेण चैकेन पारेयामास साप-रम् (so ist zu lesen) | संततसं तीव्रकोपा पादाङ्गुष्ठायथिष्ठिता || 5, 7349. ब्रनश्चल्या पच्छ्या च समा द्वादश पारिताः 9, 2809. द्रूतिकागमनकालमपार-यती nicht erwarten könnend VET. in LA. 23, 9. — 4) Stand halten, Widerstand leisten (mit dem acc.): पराक्रमं ततस्तस्य पराक्रम्य पराक्रमी। तरसा पारेयामास मतो मतमिव हिप्यम् || MBH. 6, 1915. गजेन्द्रवेगमपार-यती 9, 1074. व्यायामं मुषिभिः कृता तलैरपि समागतैः (समाळैः) AR. 3, 40) | अपारेयंश्च तद्दुतं निश्चेष्टमगमं महोम् || 3, 11974. ते तदा पारेयतश्च क्रीमितश्च मनस्विनः। स्वर्यमनुपश्यतो न बङ्गः स्वामनीकिनीम् || 7, 8378. पापकारिणोऽविशङ्किता एव यावत् पारेयते (med.) तावच्छास-येत् KULL. zu M. 9, 308. ये ब्राह्मणास्तु प्रूढाणां कामादुत्पादयेत्सुतम्। पारेयत्वं (= जीवत्वे KULL.) शवस्तस्मात्पारश्वः स्मृतः || M. 9, 178. — 5) im Stande sein, vermögen; mit dem inf. P. 3, 4, 66, Sch. तथ्यथा शारदं वर्षं गोवृषः शीघ्रमागतम्। अपारेयन्वारपितुं प्रतिगृह्णति मौलितः || HĀRIV. 13826. नानेन सहृदावानुहृ वर्यं पारेयामः BHAG. P. 5, 10, 4, 8, 6, 34. DAÇAK. 97, 15. KIR. 8, 19. SĀH. D. 38, 19. pass.: तद्दुतं न पार्यते dieses zu sagen ist nicht möglich CĀT. 1, 346. RĀGA-TĀR. 3, 309. 5, 346; vgl. शक्. Statt des inf. der loc. des nom. act.: अपारेयन्वात्मविमोक्षान् BHAG. P. 8, 2, 30.

— श्रति 1) hinübersetzen, hindurchgeleiten, übersetzen über: स नः सिद्ध्यन्वित नावयाति पर्षा स्वस्तपै �RV. 1, 97, 8. 99, 1. पिपर्तु नो श्रति हेषांसि 2, 27, 7. 3, 15, 3. 20, 4. 4, 39, 1. यत्सम्मृति पर्षयः (Padap. zieht die praep. nicht zum verbum) 5, 73, 8. 8, 18, 7. ये नो श्रंहेऽतिप्रति 7, 66, 5. 10, 33, 14. 96, 8. — 2) übersetzen (intrans.): यत्सम्मृति पर्षयः RV. 1, 174, 9. — 3) hinüberkommen über so v. a. erfüllen: यः स्वां प्रतिक्षा नातिप्रिति BHAG. P. 3, 18, 12. — caus. hinübersetzen, hin-

durchgeleiten, übersetzen über: द्विषो नः — श्रति नावेवं पारय RV. 1, 97, 7. 189, 2. 2, 34, 15. श्रहुर्मात्पीपोरो रात्रिं सूत्राति पारय AV. 17, 1, 25. 19, 50, 2. इन्द्रं रत्रेस्तमसो मृत्योर्बिंयत्यपारयन् ART. BA. 4, 5. तान्म-त्यारतिपारये erretten, befreien von BHAG. P. 3, 25, 40.

— अप wegschaffen (?): विश्वानि पूरोपं पर्षि वङ्गः RV. 4, 129, 5.

— उद्ध caus. hinausführen (an's Ufer): तैत्यं नावः उद्धिष्यामिषि-ताः पारेयति RV. 4, 182, 6. retten: उद्धा मृत्योर्बाधयः सोमराजीरपीपरन् AV. 8, 1, 17, 19, 2, 9. — Vgl. उत्पारण.

— समुद्र caus. 1) ausbreiten, zurückschlagen: सोमोपनहनस्य समुत्पा-र्यातान् CĀT. BR. 3, 3, 2, 18. — 2) hervorstrecken: स एतं प्राचं प्रावाणामा-तमन एव समुद्रपारयत् CĀT. BR. 14, 9, 4, 2.

— निम् herausschaffen, herausheben: विश्वस्मान्नो श्रंहेसो निष्पित्तन RV. 4, 106, 1, 113, 6. निर्भीं पर्षुद्रावा ये युवाकुः 7, 68, 7. भृषुमंहेसः पिष्यो निः 10, 63, 12. Die Imperativ-Form निष्पर् VS. 6, 36 etwa in der Bed. komm heraus; TS. (in der gedr. Ausg. und in unserer Handschr.) liest dafür निष्पर्. — caus. herausschaffen, herausheben: निष्टायं पारेयः समुद्रात् RV. 4, 118, 6.

— प्र caus. hinüberschaffen: प्र यत्सम्मृति प्रू पर्षि पारेया तुवशं यदुं स्विति RV. 4, 174, 9.

— सम caus. zum Ende —, zum Ziele führen: स एतं सं पारेयति TS. 3, 1, 2, 4. CĀT. BR. 12, 3, 4, 3. PANĀK. BR. 4, 5, 12. येनो वा एतद्कः सेपा-रयितुर्महति 13, 10, 14. KĀTB. CĀ. 13, 1, 11.

3. पर् (प्), प्रियते व्यायामे DHĀTUP. 28, 109.

— आ, partic. आपृत् beschäftigt: (गोकुलम्) श्रङ्गप्राप्तं निषि शपानम-तिश्चेष्ट (BURNOUF: le jour enveloppés par le fils de Maya; nach unserer Meinung ist मयस्मूना mit पिक्तिनान् zu verbinden) BHAG. P. 2, 7, 31. श्रङ्गप्राप्तार्तकरणा निषि निःशयाना: (BURNOUF: fatigués et tourmentés pendant le jours dans leurs organes) 3, 9, 10; vgl. आप्र. Die Form आपृषोति haben wir in der folgenden Stelle: नूने प्रमतः कुरुते विकर्म यदिन्यप्रीतय आपृषोति sich beschäftigen mit, nachgehen BHAG. P. 5, 3, 4. BURNOUF: lorsqu'il trouve du plaisir aux jouissances des sens; vgl. पर् (प्), पृषोति प्रीतौ DUĀTUP. 27, 12.

— व्या (व्याप्रियते) mit Etwas (loc., श्रीर्थम्, देत्तोस्) beschäftigt sein: कुलालादिषु व्याप्रियमासोऽप्यर्थम् CĀMK. zu BR. AR. UP. S. 38. व्यापृत �beschäftigt mit, bei (vorübergehend und zufällig oder von Amtswegen).

= कर्मसचिव H. 719. — BHAG. P. 3, 12, 50. मा व्यापृतः परकार्येषु भूत्व-म् कुम्हेर्द च न त्रयम् 2, 2126. गोषु 4, 597. वित्तसंचये R. 2, 39, 14. तत्र 23, 30. इदमन्यस्मिन्कर्मणि व्यापृतं ध-नुः CĀK. 159. MILAV. 10, 4, 39. कुरुम्बः H. 478. शिलीपदव्यापृतदलितां-द्विः DHŪTAS. 94, 10. वैवस्त्वतो व्यापृतः सच्चेत्तोः MBH. 1, 7281. Vgl. व्या-पार, ओपति. — caus. Jmd beschäftigen an, bei mit (loc., selten instr.; auch mit श्रीर्थम्, Jmd mit Etwas bestrafen): परिज्ञनं व्यापारयत्याति-के Spr. 324. एकं व्यापारयामास करं किरीटे RAGH. 6, 19. स दक्षिणं तू-गामुवेन — व्यापारयन्त्वस्तम् 7, 54. Z. d. d. m. G. 6, 93, 17. उमामुखे — व्यापारयामास विलोचनानि KUMĀRAS. 3, 67. RAGH. 13, 25. RĀGA-TĀR. 1, 211. CĀT. 1, 161. SĀH. D. 53, 9. यदस्यामाकौतौ शत्रै व्यापारयितुमिच्छसि VID. 103. वनदिवानां त्रासार्थम् — व्यापारितः प्रूलभूता RAGH. 2, 38. आपु-क्त = व्यापारित P. 2, 3, 40, Sch. Vgl. व्यापारण.